

वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन आदेश क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६५/प्रशा-३(१४-अ)  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक:- २३ एप्रिल, २०२४

वाचा:- वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.१६.०३.२०२४

### शासन आदेश

उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय दिनांक १६.०३.२०२४ अन्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी खालील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत :-

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	सध्याचा विभाग
१.	श्रीमती अश्विनी मोहन लांभाते	सहायक कक्ष अधिकारी	सार्वजनिक बांधकाम विभाग
२.	श्री. प्रदिप दिगंबर रेडकर	सहायक कक्ष अधिकारी	महसूल व वन विभाग
३.	श्री. निखिल सं. रोकडे	लिपिक-टंकलेखक	उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

२. उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी ०६ महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत. उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विषयक बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहेत त्या विभागाकडून हाताळण्यात येतील.

३. उपरोक्त कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतिकक्षा न करता दिनांक २४-०४-२०२४ (म.पू.) रोजी वित्त विभाग/सेवा-९ येथे रुजू अहवाल सादर करावा. सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. तसेच सदर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही. त्याचप्रमाणे सदर

प्रयोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास हयगय केल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्ताविण्यात येईल.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०४२३१६४०४५३५०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(वि. बा. माने)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित कर्मचारी (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)

प्रत,

१. अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. सह/ उप सचिव (आस्थापना), संबंधित मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
३. उपसचिव (सेवा-९), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
४. निवडनस्ती/प्रशा-३ (१४-अ)